

To,
The Listing Compliance
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra (E)
Mumbai – 400 051

Symbol: BTML

Subject: Newspaper Advertisement for Postal Ballot Notice

Dear Sir/Ma'am

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and with reference to the above captioned subject, we enclose herewith the copies of Newspaper Advertisement published on 8TH August, 2022 in connection with the dispatch of Postal Ballot Notice to the Shareholders of the Company on 6th August, 2022.

The scanned copy of same is enclosed here.

Kindly take the same on your record and acknowledge the same.

Mumbai

Thanking You.

Yours Truly,

For, Bodhi Tree Multimedia Limited

Mr. Mautik Tolia Managing Director DIN 06586383

Date: 8th August, 2022

Place: Mumbai



PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating the title of **Mr. Prakash Nan** Nandu and Mr. Chintan Nanji Nandu, who are the joint owners of the propertie nentioned in the schedule hereunder.

Any persons having any claim, right, title or interest in respect of the under mentione property/ premises by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trus ossession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to nake the same known in writing to the undersigned at his office at Advocate New Chheda, Chheda & Associates, Shop No. 7 & 8, Ground Floor, Madhur CHSL T.P.S. 55th and 56th Road, Near Veer Savarkar Garden, Babhal Naka, Boriva West), Mumbai – 400 092, within 15 (Fifteen) days from the date hereof along-whe certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigate or under mentioned premises will conclude without taking into consideration suc of under mentioned premises will conclude without raking into distributions which are deemed to have been waived and abandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please take notice that the nswers/ claims given by public Notice shall not be considered.

SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO ABOVE: All that piece and parcel of land bearing Survey No. 100/8, City Survey No.149, Hissa No. 8, admeasuring about H.R.P – 0-03-0 as per 7/12 Extract and 560.60 Sq. Mtrs. a: per Property Card and situate at Village Kandivali (Bundar Pakhadi), Taluka Borivali, ii he Registration District and Sub-District of Mumbai Suburban.

All that piece and parcel of land bearing Survey No. 100/9, City Survey No.150, Hiss No. 9, admeasuring about H.R.P – 0-02-0 as per 7/12 Extract and 140.20 Sq. Mtrs. a per Property Card and situate at Village Kandivali (Bundar Pakhadi), Taluka Borivali, i the Registration District and Sub-District of Mumbai Suburban.

Place: Mumbai Date: 08/08/2022 Advocate, High Court

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client Mr. Dinesh Gangji Patel (the Purchaser) had purchased Shop No.6, on Ground floor at Dream Heaven Complex CHS Ltd. Plot No.15, Sector No.25, Nerul, Navi Mumbai from Mr. P.V. Mhatre (seller) vide Agreement for sale dated 09.11.2004, duly registered at the office of Joint Sub-Registrar, TNN, bearing document No.TNN-11-103/2004 dated 09.11.2004 or the terms and conditions stipulated therein and absolute owner of the said shop premises. Now my client intend to get transfer/regularized membership and share in his name from the said society.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid shop premises and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borival (West), Mumbai-400091, within a period of 15 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai Dated this 8th day of August, 2022.

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating title with respect to premises mentioned in the schedule hereunder written, in which (1) Late MR. AMRITLAL HIRALAL THAKRAR and (2) MRS. BHARATI AMRITLAL THAKRAR are claim

1) Late MR. AMRITLAL HIRALAL THAKRAR and (2) MRS. BHARATI AMRITLA THAKRAR were the joint owners of below mentioned property. AMRITLAL HIRALAL THAKRAR expired intestate on 26.06.2022, leaving behind him the following viz. (1) MRS. BHARATI AMRITLAL THAKRAR (Widow), (2) MR. GAURAV AMRITLAL THAKRAR (Son) (3) RUPAL GAURANG THAKKAR (Married Daughter) and (4) MR. SAURABH AMRITLAL THAKRAR (Son) as his only legal heirs and representatives governed by the Hindu law of Succession at the

MRS. BHARATI AMRITLAL THAKRAR after obtaining Release of undivided shares from the above-mentioned legal heirs in her favor, is intending to sell the premise mentioned in the schedule hereunder written to intending prospective purchases. Any persons having any claim, right, title or interest in respect of the under mentioned property/ premises by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use trust, possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to make the same know in writing to the undersigned at his office a Advocate Nevil Chheda, C/o. Chheda & Associates, Shop no. 7 & 8, Ground Floor Madhur CHSL, Nana Palkar Smurti Samiti Marg, T.P.S. 55th And 56th Road, Neal Yeer Saverkar Carrien, Bahbai Naka, Borivaji (Wast) Mumbai 4,400,092 within 1982. /eer Savarkar Garden, Babhai Naka, Borivali (West) Mumbai - 400 092, within 15 (Fifteen) days from the date of publish along-with the certified copies of the supporting deeds and/ or documents, failing the investigation for under mentioned premises all conclude without taking into consideration such claims of objection which are deemed to have been waived and abandoned and for which neither m clients nor me shall be responsible. Please take notice that the answers/ claim given by public notice shall not be considered

SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO ABOVE: All that Residential premises on Ownership basis Flat No. 504 admeasuring 825 sq. ft. Super Built Up on the 5th Floor in the building known as BLUE BELL Co-Op Hsg. Soc. Ltd., situated at Royal Complex, Eksar Road, Borivali (West), Mumbai 400 092, in the Registration District and Sub-district of Mumbai City and Mumba Suburban on land bearing CTS No. 330, 331 of Village Borivali, Taluka Borival Mumbai Suburban District. of thane along- with the entitle to hold shares as and when issued by the Society to be Formed.

Mr. Nevil P. Chheda Place: Mumbai Date: 08/08/2022

PUBLIC NOTICE

We would like to inform the general public that the tenthgrade mark sheet, passing certificate and migration certificate belonging to Patel Sagar Durlabhai who was in the school, Shree Swaminarayan Gurukul, Hyderabad, CBSE Board and had the Roll No. 4137289 issued by the University of Chennai on June 2003 with the remark of PASS has been irrevocably lost on 1/7/2022.

PUBLIC NOTICE

Le loisir Resort inform To, Mr. Kaushik Rameshchandra Anam Thakkaı D-203, Plot No. 12, Sector 14 Sanpada Navi Jumbai -400705 Ref - Cancellation of Power of Attorney No

Inder the instructions of my Client, Mr lasruddin Gangani, Director of M/s.Le Loisir Resort Limited, having address at Opposite Walvand Dam, Old Mumbal Pune Road,

356/2021 dated 11-01-2021

onawala, Pune - 410403, I have to state 1)My Client is owner of property being Le Loisi lesort Limited having address at Jasmin Apt , 65-B Dockyard Road, Mazgaon mumbai - 400010 The property a hotel/resort consists of a land and

l)In or about December 2020, you have approached my Client for purchasing e aforesaid property/acquiring shares of the said company. Accordingly, you have shown nterest to pay the amount mutually agreed

etween the parties. 3)As required by you, my Client has executed tegistered Power of Attorney on 11th January 1021 with Registration No. 356/2021 at Deputy Sub Registrar at the Office of Deputy Sub Registrar, Mumbai-3. You have also made my Client to made MOU narrating the terms and conditions with representation to enable you o raise the funds for payment of the

onsideration)However, you have failed and neglected to pay the agreed consideration. The cheques anded over by you with the assurances of heir clearance were also got bounced. After urther discussion you have shown your rillingness to back out from the deal and addressed letters inter alia to that effect.)However, my Client have repeatedly called ipon you to execute a deed for cancellation f the aforesaid Registered Power of Attorney and MOU. However, the same is not execut

6)In the result, my Client is hereby revoke and ancels the said Power of Attorney dated 11th anuary 2021 registered with the Assistant Deputy Sub Registrar, Mumbai City-3 with No. 356/2021 along with the Memorandum of Inderstanding. My Client is also doing a pape ublication of the same.

In the premises, you are hereby call upon not to execute any document based on the said MOU and/or the aforesaid Power of Attorney so also to cancel the document/s, inv executed on the basis of the aforesaid MOU and the aforesaid Power of Attorney. In ase of your misuse of the aforesaid documents ny Client will not be responsible of the nsequences so also my Client will be entitled o take appropriate legal action against you ntirely at your risks and responsibilities as consequences and costs which please ake note you already issue NOC for sale of property to anybody if you have any objection please reply thin 7 days of the publication.

Date - 08-08-2022 Yours faithfully Place - Mumbai VIVEK VASANT PHADKE, Director of M/s. Le Loisir Resort Limited

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM VEEPA BHARAT GUTKA (OLD NAME) TO VEEPA BHARAT GUDHKA (NEW NAME) AS PER DOCUMENT.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the Mhada had issued original Allotment letter, correspondence Letter's, Mhada Loan payment receipts to the original allottee Mr. Bhalchandra Vasant Kasalekar in respect of Core House No.B-22, admeasuring 25 sq.mts. built-up area, at Gorai (1) Vishwashanti Co-operative Housing Society Ltd., Plot No.75, RSC-7, Gorai-1, Borivali (West), Mumbai - 400 091 which had been lost/misplaced by my client Mr. Shivprasad Gyarasilal Brahmbhatt for which a lost complaint is lodged at Mumbai Suburban, Borivali Police Station, Mumbai through online complaint No.23291-2022 dated 29.07.2022.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid Allotment Letter, correspondence Letter's, Mhada Loan payment receipts in respect of the above said core house and/or any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby ed to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 15 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably

At Mumbai Dated this 8th day of August, 2022. ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

BODHI TREE MULTIMEDIA LIMITED

CIN: L22211MH2013PLC245208 Regd. Office: 507, Reliable Business Centre Jogeshwari (West) Mumbai MH 400102 India.

Email: info@bodhitreemultimedia.com | Website: www.bodhitreemultimedia.com |

POSTAL BALLOT NOTICE

NOTICE is hereby given to the members that pursuant to the provisions of the Section 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 ("Act") read with rule 22 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13* April, 2020, General Circular No. 29/2020 dated 15th June, 2020 and General Circular No. 33/2020 dated 28th September, 2020 General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020, and, 33,222 dated zoil september, 2020 earliera dictuar vo. 39,222 dated 31s December, 2020, General Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 and General Circular No. 20/2021 dated 8th December, 2021 in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 read with rules made thereunder on account of COVID-19 Extension of time-reg* issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Government of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "Listing Regulations") and other applicable law, if any, BODHI TREE MULTIMEDIA LIMITED ("Company") seeking approval from its members by passing the resolutions as set out in the Postal Ballot Notice Dated 13th May, 2022 ("Notice") by way of remote electronic voting.

Increase In Authorized Share Capital Of The Company And Consequent Alteration In Capital Clause O The Memorandum Of Association Of The Company

Migration Of Listing / Trading Of Equity Shares Of The Company From NSE Emerge Platform O National Stock Exchange Of India Limited (NSE) To Main Board Of National Stock Exchange Of India Limited As Well As On Main Board Of BSE Ltd:

On account of threat posed by COVID-19 and in terms of the MCA Circulars and in compliance with the rovisions of Section 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 read with the companies (Management & Administration) Rules, 2014, the Postal Ballot Notice has been sent by emal in 6TH August, 2022, only to those members who have registered their email address with the Compan or Depository/ depository Participants. The communication of assent or dissent of the members would take place through the remote e-voting system only. The Postal Ballot Notice is available on our website www.bodhitreemultimedia.com.

Process for those shareholders whose email Ids are not registered with the depositories for procuring u id and password and registration of e mail ids for e-voting for the resolutions set out in this notice:

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned cop
of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (sel
attested scanned copy of Aadhar Card) by email to info@bodhitreemultimedia.com.

 In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16-digit DPID + CLID or 16-digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to info@bodhitreemultimedia.com.

The Notice has been sent/published/displayed, for all Members whose names appear in the Register Members as received from NSDL/CDSL as on Friday, 29th July 2022, being cutoff date. Notice is hereby given that the Members can vote on the business specified in the Notice during the peri commencing on Monday, 8th August, 2022 at 09.00 A.M. and ending on Tuesday, 6th September, 2022 at 09.00 A.M

The Board of Directors has appointed M/s. Jaymin Modi & Co., Company Secretaries (M. No. A44248 and COP:16948), Company Secretaries, as a Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair & transparent manner. The result of the Postal ballot will be announced at the registered office of the Company on or before 7th September, 2022 and shall also be displayed at the Company's website: www.bodhitreemultimedia.com.

To understand the process of e-voting, Members are requested to refer the "Frequently Asked Question and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

For. Bodhi Tree Multimedia Limit Mr. Mautik Tolia

Date: August 08. 2022

Managing Director DIN 06586383

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients MR. ABDUL REHMAN KHATEEB Proprietor of M/s DECCAN BUILDERS attorney Holders of EBRAHIM ALI MOHAMMED MISTRY f M/S EASASSOCIATES, have proposed to develop the under mentioned (slum) property under slum Rehabilitation Scheme, having acquired the rights from M/S.MAZDA CONSTRUCTION COMPANY and also having perfected their in respect of CTS No. 560 from Zorastrian Radih Society. My clients have also entered into separate agreements with eligible occupants/slum Dwellers of the slum on the said property known as GAUTAM NAGAR RAHIVASI SEWA SANGH NO. 1 and 2.

Any person having any claim whether by way of sale, development rights, mortgage charge maintenance, easement, possession or otherwise, howsoever in respect of the said property or any person or persons or Company want to buy or develop the above mentioned property with respect CTS No. 557 (part) CTS No. 560 (Part) and CTS 561 (part) situated at Oshiwara Village, Bheram Baug, Near Farid Sik Paratha, Behram Baug Market with respect of the said property or any part thereof is required to make the same in writing with supporting documents to the undersigned at his office: ABDUL REHMAN alias DECCAN, AT SHOP NP. 17, MONA SHOPPING CENTRE, NEAR NAVRANG TALKIES, J.P. RD., ANDHERI (W), MUMBAI - 400058, between 10 am. to 5 pm. with prior appointment Mob. 9892124016, along with the necessary documentary proof thereof, within 15 (Fifteen days) from the publication of this Notice.

SCHEDULE

ALL that piece and parcel of land bearing CTS No. 557 (part) CTS No. 560 (part) and CTS No. 561 (part) situated at Oshiwara Village, Bheram Baug, Near Farid Sik Paratha, Behram Baug Market having an aggregate area of 2021 sq.mts or thereabouts of Village Oshiwara, Bherambaug Road, Taluka, Andheri K West Ward, Mumbai Suburban.

Dated this 8th of July, 2022

Mr. ABDUL REHMAN KHATEED Mob.: 97682 67325 Proprietor of M/S DECCAN BUILDERS

(R.R. TRIPATHI)

LAW-POINT

Repcor REPCO HOME FINANCE LIMITED

PANVEL BRANCH: Office No.101 & 102, First Floor, Shree Basav Nilay,

Line Ali, Above Thane Bharat Sahakari Bank Ltd., Panvel - 410206. POSSESSION NOTICE (For immovable Property

Whereas the undersigned being Authorised Officer of Repco Home Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 28-03-2022 calling upon the Borrower: Mr. Ravindra D. Ghadage, S/o. Dadaso B. Ghadage, Room No.15, 1st Floor, Sukar Meharban Chawl, Gavdevi Poisar Kajupada, Kandivali East, Mumbai City, Maharashtra - 400101. Also at: Flat No.306, 3rd Floor, A-Wing, "Shree Bhayan Apartment", Plot No.5B & 6, Village Vichumbe, Taluka Panyel District Raigad - 410206. Also at: M/s. Nam Consulting Engineer Contractor Pvt. Ltd., No.906, Sahara Plaza, Sector - 19D, Vashinavi, Mumbai - 400705. Co-Borrower: Mrs. Changuna Dadaso Ghadge, W/o. Dadaso B. Ghadage, Room No.15, 1st Floor, Sukar Meharban Chawl, Gavdevi Poisar Kajupada Kandivali East, Mumbai City, Maharashtra - 400101. Also at: Flat No.306, 3rd Floor, A-Wing, "Shree Bhavan Apartment", Plot No.5B & 6, Village Vichumbe Taluka Panvel, District Raigad - 410206. Guarantor: Mrs. Anjali Sachin Adbal, W/o. Sachin Adbal Shahir, Annabhau Sathe Nagar, R.C.Marg, Opp. Union Bank, Chembur Mumbai City, Maharashtra - 400074. Also at: M/s. Rudraksh Enterprises, R.No.57, Annabhau Sathe Nagar (Opp. Union Bank), Chembur, Mumbai - 400074 to repay the amount mentioned in the notice vide oan Account No.2421870000219 being Rs.29,64,967/- respectively with further interest from 28-03-2022 onwards and other costs thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower, Co-Borrower's and the Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, co-borrower's, guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this the 03rd day of August 2022.

The Borrower, Co-Borrower, Guarantor and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Repco Home Finance Limited, Office No.101 & 102, First Floor, Shree Basav Nilay, Line Ali, Above Thane Bharat Sahakari Bank Ltd., Panvel - 410206 vide Loan **Account No.2421870000219** for an amount of Rs.30.69.915/- with further interest from 02-08-2022 onwards and other costs thereon.

We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for transfer or sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor are tendered by you at anytime before the date fixed for sale or transfer of the secured asset.

DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of property bearing es No.306, admeasuring about 442 Sq.ft., of the Carpet Area, in the 3rd Floor, in the A - Wing in the building known as "Shree Bhawan Apartment constructed on land bearing Plot No.5B & 6, admeasuring 328.06 Sq.mts., of Survey No.115/1+115/3+113/0, land bearing Plot No.5B & 6 admeasuring 82.00 Sq.mtrs of Survey No.115/1+115/3+113/0, situated at Village Vichumb Taluka Panvel, District Raigad. Boundaries:- East Site - Road, West Site Vichumbe Gaon, North Site - Garden, South Site - Sai Sadan Building.

Authorised Officer. Date: 03.08.2022 Repco Home Finance Ltd.

I HAVE CHANGED MY NAME FROM

NASEEM IQBAL MARCHANT TO NASIM

I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMED HUSSEIN SHAIKH TO

DOCUMENT DATE - 06/08/2022

BIREN SOLANKI AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

SEETHA JEHAN CHETTY TO SEETA JAGAN SHETTY AS PER DOCUMENTS

AND MAHARASHTRA GOVERNMEN GAZETTE REGISTRATION NO. (M

D'MONTE TO LORRAINE SEAM

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

SAMIT RAJNI KANSARA TO SAMI RAJNIKANT KANSARA AS PEF

HAVE CHANGED MY NAME FROM RAJNI BANSI KANSARA TO

HAVE CHANGED MY NAME FROM

AFZAL AHMAD KHAN TO AFJAI

AHMED A KHAN ASPER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

BANSILAL KANSAR

FROM LORRAINE CATHERINE

MORAES AS PER DOCUMENT

REHAN AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME

2278578)

DOCUMENT

AS PER DOCUMENT

CHANGE OF NAME

E-AUCTION PROCESS INFORMATION DOCUMENT Invitation for bids for auction of assets of M/s. Suwarnsparsh Gems and Jewellery Limited (in Liquidation) under the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 (Code) by an order of Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) dated 15th Feb. 2021.

Sale of assets owned by M/s. Suwarnsparsh Gems & Jewellery Limited (In Liquidation) forming part of Liquidation Estate offered by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT Bench Mumbai vide order dated 15-02-2021. The sale will be done by the undersigned through e-auction platform at the web portal of https://ncltauction.auctiontiger.net, Date of E-Auction is 16th August, 2022 from 11:00 a.m. to 02:00 p.m. with unlimited extension of five minutes.

Remarks

Sr Description

No	Description	Remarks
1.	Event Type	Auction under Liquidation Process
2.	Property Details	Class 1: Gem Stones
3.	Corporate Debtor Name	M/s. Suwarnsparsh Gems & Jewellery Limited
4.	AuctionStartdate&Time	16-08-2022 from 11:00 AM
5.	Auction End date & Time	16-08-2022 up to 02:00 PM (auto extension of 5 mins each)
6.	e-Auction website	https://ncltauction.auctiontiger.net
7.	Reserve Price	For Class 1: Gem Stones: Rs. 25,00,000/- (Rs. Twenty Five Lakhs Only)
8.	Increment Value	For Class 1: Gem Stones: Rs. 50,000/- (Rs. Fifty Thousand Only)
9.	Inspection of Property	09-08-2022 to 13-08-2022 (Daily from 11.00 AM to 5.00 PM)
10.	EMD	For Class 1: Gem Stones: Rs. 2,50,000/- (Rs. Two Lakhs Fifty Thousand Only)
11.	EMD Payable in favor of &	By way of NEFT/DD/RTGS: Account Name: M/s. Suwarnsparsh Gems & Jewellery Limited
	Payable at:	Bank Name: Bharat Co-Operative Bank (Mumbai)Limited
		Branch: Goregaon (East).
		Account No: 000312100124231
		IFSC Code: BCBM0000004
12.	Name and Registration Number of Liquidator	Mr. Birendra Kumar Agrawal
12		Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P00564/2017-18/11040
13.	Address for correspondence with	913, Corporate Annex, Sonawala Road, Near Udyog Bhavan, Goregaon (East). Mumbai:
	Liquidator	400063. Maharashtra.
14.	Address where the Assets to be E Auctioned are located	913, Corporate Annex, Sonawala Road, Near Udyog Bhavan, Goregaon (East). Mumbai: 400063. Maharashtra.
-	1	

To know more or to participate into the E Auction please contact or Email to E-Procurement Technology Limited. (Contact No. https://ncltauction.auctiontiger.net Contact: Mr. Praveenkuman Thevar at +91-9722778828/079 6813 6855/854 E-mail praveen.thevar@auctiontiger.net, nclt@auctiontiger.net/ support@auctiontiger.net and to enquire about asset contact or mail to Mr. Birendra Kumar Agrawal: +91- 8286241561/ 9769379944 Email: bk@bhamaconsulting.com Aasif@bhamaconsulting.com

CHANGED MY NAME FROM MY OLD GANGA VIHAR COLONY, CHAWL NO.1, 2022. NAME RIDA CHAUHAN TO NEW NAME ROOM NO. 14, KHADEGOLAVALI ROAD,

TINA RAJORE AS PER ADHAR CARD MANDAL FOR ALL PURPOSES.

NEW NAME "CHAITAL MANANBHAI GHATKOPAR (W), MUMBAI 400086. 2276614) DATED 04 TO 10 AUGUST HAVE CHANGED MY NAME FROM ALLEN ROBERT THAKUR TO ALLEN ALLEN ALLEN ALLEN ALLEN ROBERT THOMAS AS PER 2277193, DATED AUGUST 4-10, 2022 MUBARAK RAMZAN TAMBOLI FOR ALL

I HAVE CHANGED MY NAME FROM PURPOSES. SANDYA HARGOVINDADAS MEHATATO I, RAHUL RAMASHARE PAL ALIAS VASANT DURLABH SOLANKI AS PER MOINUDDIN GORY AS PER LIZYAMMA CHACKO TO LIZY VARKEY PER DOCUMENTS. SANDHYA DHARMENDRA MEHTA AS RAHUL RAMASARE PAL S/O, MAHARASHTRA GAZETTE NO - (M. DOCUMENTS

NAME) TO MOHAMMED NASIM ANSARI DIFFERENT PERSON WHATSOEVER. KHAN AS PER THE DOCUMENTS.

AFFIDAVIT NUMBER (3 AA 630515) REFERRING MYSELF AS A SAME AND KAILASAM AS PER DOCUMENTS DATED : 5TH AUGUST 2022 ONE IDENTICAL PERSON, NOT TO I HAVE CHANGED MY NAME FROM GAZETTE NO. (M-2277814)

(NEW NAME) AS PER MAHARASHTRA DOCUMENTS. 10TH AUGUST 2022 ACCORDINGLY.

MANSOOR SHAIKH AS PER FROM MOHAMED HANIF SHAHUDAT TO ALBERT MENDONCA AS PER MY SHALINI SHANKAR KAPU TO SHALINI TO PRATIRHA VIVERSHEEL MALA AS DOCUMENT VAIED MANSOOR SHAIKH TO WAHID I HAVE CHANGED MY OLD NAME I, MELVIN ALBERT MENDONCA HAVE SUNITA MICAELA NADAR CARD NO. 3891 6346 62XX.

THAKUR R/O OM SAI CHSL, 303/D I HAVE CHANGED MY NAME FROM HINA KAUSER MOHAMED ALI SHAIKH THAKUR FOR ALL PURPOSES.

PER DOCUMENT

RAMASHARE PAL R/O A-201, 2275892) DATED 04 TO 10 AUGUST

HAVE CHANGED MY NAME FROM BUILDING 3 S.R.A. CHS LTD., DR. BABASAHEB AMBEDKAR NAGAR, 90

AKHTARI MOHAMMED NASEEM - 400081 DO HERERY SOLEMNIV SUNAKSHI RATNESH SHARMA TO HAVE CHANGED MY NAME FROM MEHMOOD SHAHID ALI SAYYED.

DOCUMENTS

AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHMOOD SHAHID ALI SAYYAD TO POTRIQUE TABASSUM IBRAHIM TO POTRICK TABASSUM IBRAHIM AS BANO REHMAN KHAN TO HASINA BANO REHMAN KHAN AS PER DOCUMENTS. THE NAMES ARE INDICATING AND DOCUMENTS.

I, KOHIT KAMASHAKE PAL ALIAS I HAVE CHANGED MY NAME FROM SUMERSINGH CHALAKDAN SANDU AS ALPESHKUMAR HIMMATLAL NAKRANI I HAVE CHANGED MY NAME FROM SUMERSINGH CHALAKDAN SANDU AS ALPESHKUMAR HIMMATLAL NAKRANI I HAVE CHANGED MY NAME FROM SUMERSINGH CHALAKDAN SANDU AS ALPESHKUMAR HIMMATLAL NAKRANI I HAVE CHANGED MY NAME FROM SUMERSINGH CHALAKDAN SANDU AS ALPESHBUHAL HIMMATBHAL BIREN KURJIBHAI SOLANKI TO KHALID S/O GULAM RASOOL (OLD RAMASHARE PAL R/O A-201, NARAYAN SHETTY AS PER PER DOCUMENTS NAME) TO MOHAMMED KHALID GULAM BUILDING 3 S.R.A. CHS LTD., DR. DOCUMENTS, FOR ALL FUTURE I HAVE CHANGED MY NAME FROM NAKRANI AS PER DOCUMENTS. RASOOL SHAIKH (NEW NAME) AS PER BABASAHEB AMBEDKAR NAGAR, 90 PURPOSES I HAVE CHANGED MY NAME FROM - 400081 DO HEREBY SOLEMNLY I HAVE CHANGED MY NAME FROM AGRAWAL AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY OLD NAME POONAM SANTOSH CHALKE AS PER HEMA DAHYABHAI BHAVSAR TO SHAHEEN JAMAL SHAIKH AS PER NAUSHAD RASHEED SHAIKH (OLD FROM SAYED SHAMA TO NEW NAME DOCUMENTS NAME) TO NAUSHAD RASHID SHAIKH SHAMSHAD DAWOOD SAYED AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM

DAWOOD SAYED AS PER DOCUMENTS. : M-2277521.

SHAHADAT SHAIKH AS PER AADHAR DOCUMENTS.

CHANGED MY NAME TO SUNITA VIJAY PER DOCUMENTS, FOR ALL FUTURE I HAVE CHANGED MY NAME FROM MAHARASHTRA GAZETTE NO. (M. AMIR MAHEBOOB SAYED TO AMIR **PURPOSES**

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ALI SHAIKH AS PER OZA KANAKRAI PRABHURAM TO SALONEE VIJAY KADAM TO SALONEE DOCUMENTS. KANAK PRABHASHANKER OZA AS AMIT KOTAK AS PER MAHARASHTRA I HAVE CHANGED MY NAME FROM TANVI VAIBHAV SAVARDEKAR AS PER SHAMIMBANU AMIR SAYED TO PER DOCUMENTS, FOR ALL FUTURE GAZETTE NO - (M- 2275132) DATED 04 SHEIKH SHOAIB RAJU TO SHOAIB THE MAHARASHTRA GAZETTE NO. (M- SHAMIM AMIR SAYYED AS PER TO 10 AUGUST 2022.

MOHAMMED NAUSHAD SHAIKH AS DOCUMENTS.

NAME RIDA CHAUHAN TO NEW NAME ROOM NO. 14, KHADEGOLAVALI ROAD, RIDA POONAM CHAUHAN VIDE POLICE CHOWKI, VITTHALWADI, VIJAYSINGH BALWANT SINGH RAJPUT MAHARASHTRA GAZETTE REGN NO M-KALYAN, THANE, KATEMANIVALI, TO VIJAYSINGH BALWANT SINGH RAJPUT AS PER MAHARASHTRA WOHD ADIL SALIM MAKANI TO ADIL BHARTI KHANDELWAL TO NEW NAME GOVIND MANDAL TO RITIK GOBINDA BHARTI KHANDELWAL TO NEW NAME GOVIND MANDAL FOR ALL PURPOSES.

NAME RIDA CHAUHAN TO NEW NAME ROOM NO. 14, KHADEGOLAVALI ROAD, I HAVE CHANGED MY NAME FROM SHABANA IMRAN MEMON TO SHABANA IMRAN MEMON TO RAJPUT AS PER MAHARASHTRA MOHD ADIL SALIM MAKANI TO ADIL BHARTI KHANDELWAL TO NEW NAME GOVIND MANDAL TO RITIK GOBINDA TO 10 AUGUST 2022.

TO 10 AUGUST 2022.

I HAVE CHANGED MY NAME FROM IMRAN TO NADEEM IMRAN TO NA

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD HUZAIFA MOHAMMED DAWOOD MEMON LOKESH BALIRAM PANCHAL I MUBARK RAMZAN TAMBOLI S/O, I HAVE CHANGED MY NAME FROM MOMIN TO MOHAMMED HUZAIFA AS PER DOCUMENTS. I, HAVE CHANGED MY OLD NAME RAMZAN TAMBOLI R/O C-707, VAINIVIAL VAIVAN SARVANKAR AS PER MOHAMMED DAWOOD MOMIN AS PER FROM "CHAITAL MANAN JHAVERI" TO GANGAWADI CHS, LBS MARG, MAHARASHTRA GAZETTE NO - (M- DOCUMENTS.

NEHA KAUSER MEHMOOD SAYYAD / DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM NEHA KAUSAR MEHMOOD ALI VASANT DURLABHBHAI SOLANKI TO SAYYED TO NEHA KAUSAR I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD HUSSAIN SHAIKH AS

AKHTARI MOHAMMED NASEEM - 400081 DO HEREBY SOLEMNLY SUNAKSHI RATNESH SHARMA TO I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER AFFIRM AND DECLARE THAT BOTH SUNAKSHI SHARMA AS PER THE OWAIS QURESHI TO OWAIS ASIF I HAVE CHANGED MY NAME FROM HITENDRAKI MARK HITENDRAKI M

MOHAMMED NASIM SHAIKH (OLD ONE IDENTICAL PERSON, NOT TO MASIUDDIN KHAN TO MASEEUDDIN 4-10,2022

BOMPILLI VANKATESH RAJU TO AFFIRM AND DECLARE THAT BOTH SRINIVASAN KAILASAM TO I HAVE CHANGED MY NAME FROM NAKRANI TO VARSHABEN VENKATESH RAJU BOMPELLY AS PER THE NAMES ARE INDICATING AND SRINIVASAN GANGAIKONDAN ANUJ ROHAN TO ANUJ NARESH ALPESHBHAI NAKRANI AS PER

AISHA MOHD HAROON SHAIKH TO NO. (M-2277831) GOVERNMENT GAZETTE NUMBER (M I HAVE CHANGED MY OLD NAME AISHA MOHAMMAD HAROON SHAIKH I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUR RAUF KASIM GODME TO 2277645) DATED: 4TH AUGUST TO I HAVE CHANGED MY OLD NAME AISHA MOHAMMAD HAROON SHAIKH I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUR RAUF KASIM GODME AS PER MAHARASHTRA GAZETTE NO MARTHA LOBO TO SHEETAL SATISH ABDUL RAUF KASIM GODME AS PER FROM SAYED NISHAD TO NEW NAME AS PER MAHARASHTRA GAZETTE NO MARTHA LOBO TO SHEETAL SATISH ABDUL RAUF KASIM GODME AS PER GAZETTE NO. (M-2277428)

I HAVE CHANGED MY NAME FROM 2278580)

WING, GAUTAM NAGAR, MIDC, PRABHURAM JIVRAJ OZA TO TO HEENA KAUSAR PARVEZ KHAN AS KHUSHIRAM SHARMA TO SANJAY AND HERI EAST, MUMBAI 400093 HAVE PRABHASHANKER JIVRAJ OZA AS PER DOCUMENTS.

MOHAMED ALI SHAIKH TO 2277424)

RAJU SHAIKH AS PER DOCUMENTS. 2277653)

MAHARASHTRA GAZETTE NO. (M-

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM WE MR. MOHAMMED NAUSHAD WEMR. IMRAN ABDUL MEMON AND I HAVE CHANGED MY NAME FROM SANJAYA NARAYAN RAO PAWAR TO SHAIKH & MRS. GAZALA MOHAMMED MRS. SHABANA IMRAN MEMON HAS IMTIYAZ NASRULLAH SHAIKH TO SANJAY NARAYAN PAWAR AS PER NAUSHAD SHAIKH HAVE CHANGED CHANGED OUR MINOR CHILD'S NAME MOHAMMED IMTIYAZ NASRULLAH MAHARASHTRA GAZETTE NO - (M- OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM FROM MEMAN NADEEM IMRAN TO SHAIKH AS PER DOCUMENTS. 2275108) DATED 04 TO 10 AUGUST SAFA NAUSHAD SHAIKH TO SAFA NADEEM IMRAN MEMON AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM

PER DOCUMENT GOVT. GAZZETTE

I HAVE CHANGED MY NAME FROM IQBAL MERCHANT AS PER - SHABANABANU IMRAN MEMON TO DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM IQBAL RAHIM MARCHANT & EQBAL

I HAVE CHANGED MY NAME FROM RAHIM MARCHANT TO IQBAL RAHIM I HAVE CHANGED MY NAME FROM LOKESH BALIRAM TO NADEEM IMRAN MERCHANT AS PER DOCUMENTS.

> I HAVE CHANGED MY NAME FROM IQBAL MERCHANT AS PER ALLEN ROBERT THAKUR TO ALLEN DOCUMENTS.

QURESHI AS PER MAHARASHTRA SAYED QAYAUM / SAYED KAYUM HITENDRAKUMAR / HITENDRAKUMAR I HAVE CHANGED MY NAME FROM REFERRING MYSELF AS A SAME AND I HAVE CHANGED MY NAME FROM GAZETTE NO.M-2276696 DT: AUGUST MEHBOOB TO ABDUL QHAYYUM VALAJIBHAI SURATVALA TO HITENDRA MEHBOOB SAYED AS PER VALJIBHAI SURATWALA AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

ROHIT RAMASHARE PAL ALIAS I HAVE CHANGED MY NAME FROM SUMER SINGH CHARAN TO I HAVE CHANGED MY NAME FROM CHANGE OF NAME

GARIMA MANISH BANSAL TO GARIMA I HAVE CHANGED MY NAME FROM __ VARSHABEN ALPESHKUMAR

PURVE AS PER THE MAHARASHTRA DOCUMENTS. _ I HAVE CHANGED MY NAME FROM DIFFERENT PERSON WHATSOEVER. POONAM AVINASH MUNDHE TO I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHEEN DADASAHEB SHAIKH TO

HEMALATABEN DAHYABHAI BHAVSAR THE MAHARASHTRA GAZETTE NO. (M-

AS PER THE MAHARASHTRA GAZETTE 2277807) - I HAVE CHANGED MY NAME FROM NAIK AS PER THE MAHARASHTRA DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM - AMIN AMIR SAYED TO AMIN AMIR

RAMKRISHAN SHARMA AS PER THE I HAVE CHANGED MY NAME FROM MEHBOOB SAYYED AS PER

DOCUMENTS. VAISHALI DATTARAM PEDAMKAR TO I HAVE CHANGED MY NAME FROM

DOCUMENTS.

PRIYA SANDEEP HALDANKAR TO SANGEETA SANDEEP HALDANKAI AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM AHMAD AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM GANDHI VANDIT KUMAR RAKESH VANDIT KUMAR TO VANDIT RAKESI GANDHI AS PER DOCUMENT

श्री. नेविल पी. छेंडा

वकील, उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचित करण्यात येत आहे की, मी येथे अनुसूचीत नमूद केलेल्या जागेच्या संदर्भात शीर्षक तपासत आहे,

ज्यामध्ये (१) स्वर्गीय श्री. अमृतलाल हिरालाल ठाकर आणि (२) सौ. भारती अमृतलाल ठाकर हे मालक

(१) कै. अमृतलाल हिरालाल ठाकर आणि (२) सौ. भारती अमृतलाल ठाकर हे खाली नमूद केलेल्य

मालमत्तेचे संयुक्त मालक होते. अमृतलाल हिरालाल ठाकर यांची दि.२६.०६.२०२२ रोजी त्यांचे निधन झाले

त्यांच्या पश्चात पढीलप्रमाणे उदा. (१) श्रीमती भारती अमृतलाल ठाकर (विधवा), (२) श्री. गौरव अमृतलाल

ठाकर (मुलगा) (३) रुपल गौरंग ठाकर (विवाहित मुलगी) आणि (४) श्री. सौरभ अमृतलाल ठाकर (मुलगा)

हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मृत्यूच्या वेळी उत्तराधिकारी हिंदू कायद्याद्व

श्रीमती भारती अमतलाल ठकरार वर नमद केलेल्या कायदेशीर वारसांकडन अविभाजित शेअर्स त्यांच्या नावे

करून घेतल्यानंतर, संभाव्य खरेदीदाराच्या इच्छेसाठी येथे अनुसूचीत नमूद केलेली जागा विकण्याचा त्यांचा

कोणा व्यक्तिस कोणताही दावा, हक्क, शीर्षक किंवा विक्री, गहाण, शुल्क, धारणाधिकार, भेटवस्तू, भाडेपट्टा

वापर, ट्रस्ट, ताबा, वारसा या मार्गाने नमूद केलेल्या मालमत्तेचे /परिसरातील स्वारस्य किंवा कोणत्याही रीतीने

अधिकारांना याद्वारे विनंती केली जाते की ते त्यांच्या कार्यालयात खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीला त्यांच्या कार्यालयात ॲडव्होकेट नेव्हिल छेडा, द्वारे. छेडा ॲंड असोसिएट्स, दकान क्र. ७ आणि ८, तळमजला, मध्र

कोहौसोलि, नाना फेल्कर स्मृती समिती मार्ग, टी.पी.एस. ५५वा आणि ५६वा रोड, वीर सावरकर गार्डन जवळ,

बाभई नाका, बोरिवली (पर्धिम) मुंबई - ४०००९२, प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत-सपोर्टिंग करारनामा आणि/किंवा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींसह, अयशस्वी झाल्यास खाली नमूद केलेल्या

जागेची तपासणी सर्व अशा आक्षेपांचे दावे विचारात न घेता निष्कर्ष काढतात जे माफ केले गेले आहेत आणि

सोडले गेले आहेत आणि ज्यासाठी माझे अशिल किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया लक्षात घ्या की

वर संदर्भित मालमत्तेची अनुसूची

म्लॅट क्रमांक ५०४, क्षेत्रफळ सुमारे ८२५ चौरस फूट सुपर बिल्ट अप क्षेत्र, ५वा मजला, ब्ल्यू बेल को-ऑप. हौ.सो.लि.म्हणन ज्ञात इमारत, रॉयल कॉम्प्लेक्स, एकसर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२, मुंबई

शहर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा बोरिवली, तालुका बोरिवली, तालुका बोरिवली

येथील सीटीएस क्रमांक ३३०, ३३९ येथील निवासी जागा मालकीच्या आधारावर जमिनीवर स्थित आहे,

ठाण्याच्या मुंबई उपनगरी जिल्ह्यासह, सोसायटी स्थापन केल्या जाणाऱ्या सोसायटीद्वारे जारी केल्याप्रमाणे समभाग

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients are negotiating with Mr. Noshir Panthaky, a member of The Sunrise Co-Operative Housing Society Limited, having address at Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali East, Mumbai - 400066, for the purchase of his Flat No. 203 situated on the 2rd floor of Building No.C-15 of the said Society.

All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 7 days from the date of this notice failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim.

Date : 08/08/2022

M. R. Nair. Advocat

Office: 104-A. RASHMI AVENUE. Thakur Complex. Kandivali East. Mumbai -400 101

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

(सीआयएन क्र.: एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४४५२) नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ.ए.बी.रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दूर.क्र.:०२२-२४९१ ९५६९, फॅक्स:०२२-२४९१ ९५६९, वेवसाईट: https://www.standardbatteries.co.in. ई-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडची ७५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची पंच्याहत्तरावी (७५वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीए गरुवार, ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११,३०वा, एजीएम सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीअ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे सहकार मंत्रालयाद्वारे वितरी दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१, डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे, २०२२ (यापुढे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिप क्र.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रक) नुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने शुक्रवार, ०। ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीने पाठविले आहे. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीच्य www.standardbatteries.co.in, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात नीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेनसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एलआयआयपीएल) च्या https://instavote.linkintime.co.in वेबसाईटवरही उपलब्ध आहे. सदस्यां-्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीए सचनेत नमद आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममाप . प्रस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. एजीएम सूचनेत नमुद सर्व दस्तावेज आणि स्पष्टीकरण अहवालाच विद्यत प्रती एजीएम तारखेपर्यंत सदर सचना वितरण तारखेपासून सदस्यांना विनाशुल्क निरीक्षणासाठी उपलन् होतील. सदस्यांना वैधानिक नोंद पुस्तक व इतर आवश्यक दस्तावेज निरीक्षण करण्याची इच्छा असल्यास त्यांन यांची लेखी विनंती कंपनीकडे standardbatteries_123@yahoo.co.in वर पाठवावी.

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (सुधारित) च्या नियम २०, सेनी लिस्टींग रेग्युलेशन्स (सुधारित) च्या नियम ४४, एमसीए परिपत्रके व सेनी परिपत्रक आणि सचिव प्रमाण-२ (एसएस-२) नुसार कंपनीने (१) एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा (२) एजीएम दरम्यान रिमोट ई-बोटिंगने एलआयआयपीएलद्वारे देण्यात येणारे विद्युत मतदान प्रणाली वापरून विद्युत स्वरुपात एजीएममध्ये विमर्ष करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने सविध दिलेली आहे.

भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर भागधारकांचे मतदान अधिकार असतील.

नोंद दिनांक गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा एजीए दरम्यान रिमोट ई-वोटिंग सविधा उपलब्ध करून त्यांच्यादारे धारण शेअर्स संदर्भात मतदानाचा अधिका

रिमोट ई-वोटिंग कालावधी २९ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि ३९ ऑगस्ट २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल आणि तद्नंतर रिमोट ई-वोटिंगने मत देण्यास मान्यता असण नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे वदलता येणार नाही. सभा समाप्तीनंतर १५ मिनिटे मतदानाकरिता एलआयआयपीएलद्वारे एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होता येई परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

जर कोणी व्यक्तीने एजीएम सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवन कंपनीचा सदस्य झाला असेल आ गुरूवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी भागधारक असेल त्यांनी insta.vote@linkintime.co.in वर ई-मेल करून लॉगईनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरित एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान लॉगइनआयडी पासवर्ड वापरावा.

सेवी परिपत्रकानुसार सदस्यांना एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविल्या जाणार नाहीः ज्या सदस्यांना एजीएम सचनेसह वार्षिक अहवाल विद्यत स्वरुपात प्राप्त करण्याची आणि विद्यत स्वरुपात मतद ठरण्याची इच्छा असेल त्या सदस्यांकरिता एमसीए परिपत्रकानुसार ई–मेल नोंदणीसाठी आरटीएकडे कंपनी विशेष व्यवस्था केली आहे. कंपनी/डीपीकडे ज्या पात्र सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी २४ ऑगस्ट, २०२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे किंवा त्यापुर्वी सादर करावे जेणेकरून त्या सदस्यांना वार्षिक अहवाल २०२१–२२ यासह एजीएम सचना आणि लॉगइनआयडी व पासवर्ड यासह रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रिया त्यांच्या ई-मेल प्राप्त करता येईल.

ई-मेल नोंदणीसाठी प्रक्रिया:

विनंती करण्यात येत आहे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांसाठी: ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना कंपनीकडून विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके इत्यादीसह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे त्यांचे ई–मेल नोंद करण्याच

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांसाठी:

ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत किंवा नवीन ई-मेल अद्यायावत करण्याची इच्छा आहे त्यांनी पुर्णपर गरलेले ई-मेल नोंदणी-व-अनुमती पत्र तसेच स्वाक्षरी केलेले पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्र कंपनीच्या <u>standardbatteries 123@yahoo.co.in</u> ई-मेलवर सादर करून किंवा आरटीएक support@sharexindia.com वर ई-मेल करून विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल व इतर दस्तावे गठविण्यास अनुमती करावी. रिमोट ई-बोटिंग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता कंपनीच्या सदस्यांना सविधा देण्यासाठी तपासनीस म्हण-

श्री. रजनीकांत एन. शाह, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.१६२९, सीपी क्र.७००) यांची नियुक्ती करण्य रेमोट ई-वोटिंगनानत काही तक्रारी/प्रश्न असल्यास (एजीएमपुर्वी आणि/किंवा एजीएम दरम्यान) nstameet@linkintime.co.in वर किंवा insta.vote@linkintime.co.in वर ई-मेल करावेत किंव

संपर्क ०२२-४९१८६०००.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.०८.२०२२

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

HITECH

तपशिल

१. मूळ २. सौमिकृत

अ. प्राप्त विमा दावा

मालमत्तेच्या विक्रीवरील नफा

कार्यचलनातन एकण उत्पन्न

अपवादात्मक बाब ((अधिभार)/जमा)

कालावधीकरिता एकूण सर्वंकप उत्पन्न

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

नुसार सदर वित्तीय निष्कर्प तयार केले आहेत

अपवादात्मक बाब ((अधिभार)/जमा) चे तपशील खालीलप्रमाणे

कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा

भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)

राखीव (ताळेबंद पत्रकानुसार पुनमूल्यांकित राखीव वगळून)

उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.१०/-प्रत्येकी)

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)

भुपेंद्र एन. शा

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

Shreeji श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०१०एमएच१९९४पीएलसी०७७८९० नोंदणीकृत कार्यालय: श्रीजी कृपा, प्लॉट क्र.१०७, सेक्टर क्र.१९सी, वाशी, नवी मुंबई-४००७०५ दरध्वनी:(०२२)४०७४६६६६ /४०७४६६००.

ई-मेल:cs@shreejitransport.com | वेवसाईट:www.shreejitranslogistics.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य टुकश्राव्य माध्यममार्फत होणारी २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व नोंद तारखेची सूचना

वेथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २८वी वार्षिक वर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.४.३०वा.(भाप्रवे) २८व्या एजीएम सूच ामुद विपयावर विमर्प करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम

गर्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहका . नंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, दि.५ मे, २०२०, दि.१३ जानेवारी, २०२१ व दि.५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) तसेच इतर लागू परिपत्रवे आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळटारे वितरीत परिपत्रक दि १२ मे. २०२०, दि १५ जानेवारी, २०२१

व दि.१३ मे, २०२२ (सेबी परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्या

रमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार २८वी एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीचा वार्पिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जातील. उपरोक्त वार्षिक अहवाल व एजीएम सूचना कंपनीच्या www.shreejitranslogistics.com वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्य www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

कंपनीचे भागधारक ज्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल स्थायी नोंद/अद्यायावत करावेत

कंपनीच्या भागधारकांनी तात्पुरते त्यांचे ई-मेल आरटीएच्या https://www.bigshareonline.com/ InvestorRegistration.aspx किंवा investor@bigshareonline.com वर नाव, डीप आयडी, क्लायंट आयडी/पॅन/मोबाईल क्रमांक व ई-मेल असे तपशील देऊन नोंद करावेत.

जीएममध्ये उपस्थित व ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धतः भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद

नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल आणि एजीएमच्या सूचनेत नमुद माहितीचे पालन करून मत देता येईल. एजीएमपुर्वी उपलब्ध असणाऱ्या रिमोट ई-वोटिंग प्रणालीने विद्युत स्वरुपात एजीएमच्या सूचनेत नमुद

व्यवसायावर त्यांचे मत देण्याची तसेच एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने मत देण्याची संध एजीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगची माहिती आणि एजीएम दरम्य

ई-वोटिंगची माहिती एजीएम सूचनेत दिली जाईल नाभांश व वँक खाते तपशील अद्यायावत करणे.

. संचालक मंडळाने एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेकरिता वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता रु.१/- प्रति मभागाचा अंतिम लाभांश शिफारस केला आहे. लाभांश देण्यासाठी सदस्यांच्या पात्रता निश्चितीकरित नोंद दिनांक म्हणून २६ ऑगस्ट, २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

च्या सदस्यांनी अद्यापी विद्युत समाशोधन सेवा किंवा अन्य इतर स्वरुपात त्यांचे बँक खात्यात लाभांश थेट प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे विद्यत बँक पद्धत त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदारकडे अद्यायावत करून घ्यावे. याबाबत काही प्रश असल्यास सदस्यांनी आरटीएकडे <u>investor@bigshareonline.com</u> वर ई-मेल करावा. जर बँक खाते तपशील अद्यायावत झाले नाही तर डिव्हीडंड वॉरंटस/धनादेश टपाल किंवा कृरियर सेवेने त्यांच्य नोंद्र पत्त्यावर पाठविले जाईल.

दिनांक: ०६ ऑगस्ट, २०२२

ठेकाण: मुंबई

नदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा) नुसार विहित दराने सदस्यांना देण्य येणारे लाभांशातून स्त्रोताकडील कर कपात (टीडीएस)/धारण कर कपात करणे कंपनीला आवश्यक आहे आणि लाभांश उत्पन्न हे सदस्याच्या हस्ते कर योग्य आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे निवासी स्थिती स्थायी खाते क्रमांक व श्रेणी त्यांचे डीपीकडे आयटी कायद्यानुसार पुर्ण किंवा अद्यायावत कराव आणि लागू लाभार्थी कर दर प्रमाणे दावा करण्यासाठी २६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत आरटीएच्य tds@bigshareonline.com ई-मेलवर आवश्यक दस्तावेज/घोषणापत्र सादर करावेत. कर कपातीर विस्तर प्रक्रिया व नमुना/परिशिष्ट कंपनीच्या आरटीएच्या <u>https://www.bigshareonline.com</u>. Resources.aspx वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेडकरित

दिव्येश बदियाः कंपनी सचिव व सक्षम अधिका

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

ANJALI SURENDRA ACHARYA is a sole Nominee of the deceased member SHRI SURENDRA deceased member SHRI SURENDRA N. ACHARYA who was a member of Jai Dena Co-Operative Housing Society Ltd., at Sodawala Lane, Borivali (W), Mumbai 400 092, holding flat No. B/107 on 1st floor and 5-Five Shares bearing certificate No. 23 and dist. No. 111 to 115.

dist. No. 111 to 115.

MRS. ANJALI S. ACHARYA has informed the Society that the original share certificate is misplaced/lost and not traceable in spite of diligent search and inquiry. She has requested the society to issue duplicate share

The Society hereby calls for claims and objection, for issue of duplicate share certificate to be sent to the undersigned within 15 days.

Place : Mumbai Date : 8/8/2022 Mr. Mayur Yagnik Jai Dena CHS Ltd., Flat No. A/4 Dena Apt. Sodawala Lane, Borivali (W), Mumbai 400 092

ntimation

Place: Mumbai, Date: 08/08/2022

Name of the Holder

PRATIBHA

ASHWINKUMAR THANAWALA

ASHWINKUMAF

KRISHNALAL THANAWALA

Issue Of Bonus Shares

www.bodhitreemultimedia.com.

nfo@bodhitreemultimedia.com.

Place: Mumbai Date: August 08, 2022

NOTICE THE TATA POWER COMPANY LTD.

Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbal - 400001, India.

Notice is hereby given that the Certificate(s) for the undermentioned Securities on the Company has/ have been lost/ misplaid and the holder(s) of the said Securities

applicant(s) has/ have applied to the Company to Issue Duplicate Certificate(s). Any person who has claim in respect of the said Securities should lodge such clai

with the Company at its Registered Office with in 15 days from this date, else the

company will proceed to issue Duplicate Share Certificate(s) without further

BODHI TREE MULTIMEDIA LIMITED

CIN: L22211MH2013PLC245208

Regd. Office: 507, Reliable Business Centre Jogeshwari (West) Mumbal MH 400102 India.
Email: info@bodhitreemultimedia.com | Website: www.bodhitreemultimedia.com | Website: www.bodhitreemultimedia.com | Website: www.bodhitreemultimedia.com | Website: <a href="h

POSTAL BALLOT NOTICE

POSTAL BALLOT NOTICE

NOTICE is hereby given to the members that pursuant to the provisions of the Section 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 ("Act") read with rule 22 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 22/2020 dated 13* April, 2020, General Circular No. 22/2020 ated 61 5th June, 2020 and General Circular No. 33/2020 dated 28th September, 2020 General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020, General Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 and General Circular No. 20/2020 dated 31st December, 2020, General Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 and General Circular No. 20/2020 dated 31st December, 2020, General Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 and General Circular No. 20/2020 dated 31st December, 2021, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 read with rules made therounder on account of COVID-19-Extension of time-reg' issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Government of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 (Listing Regulations) and other applicable law, if any, BODHI TREE MULTIMEDIA LIMITED ("Company") is seeking approval from its members by passing the resolutions as set out in the Postal Ballot Notice Dated 13th May, 2022 ("Notice") by way of remote electronic voting.

Increase In Authorized Share Capital Of The Company And Consequent Alteration In Capital Clause Of

On account of threat posed by COVID-19 and in terms of the MCA Circulars and in compliance with the provisions of Section 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 read with the Companies (Management & Administration) Rules, 2014, the Postal Ballot Notice has been sent by and on 6TH August, 2022, only to those members who have registered their email address with the Company

or Depository/ depository Participants. The communication of assent or dissent of the members would

ake place through the remote e-voting system only. The Postal Ballot Notice is available on our website a

Process for those shareholders whose email Ids are not registered with the depositories for procuring use id and password and registration of e mail ids for e-voting for the resolutions set out in this notice:

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned cop
of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16-digit DPID + CLID or 16-digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to

The Notice has been sent/published/displayed, for all Members whose names appear in the Register o Members as received from NSDL/CDSL as on Friday, 29th July 2022, being cutoff date.

Notice is hereby given that the Members can vote on the business specified in the Notice during the period commencing on Monday, 8th August, 2022 at 09.00 A.M. and ending on Tuesday, 6th September, 2022 at 5.00 P.M. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on resolutions is cast by a member, the member shall not be allowed to modify it subsequently.

The Board of Directors has appointed M/s. Jaymin Modi & Co., Company Secretaries (M.No. A44248 and COP:16948), Company Secretaries, as a Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair & transparent manner. The result of the Postal ballot will be announced at the registered office of the

Company on or before 7th September, 2022 and shall also be displayed at the Company's website

To understand the process of e-voting, Members are requested to refer the "Frequently Asked Questions

and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग,

फॅक्सः ९१ २२ २४९५५६५९ वेबसाईट:www.hitechgroup.com ई-मेल:investor.help@hitechgroup.com

तिमाही

30.06.2022

लेखापरिक्षित

१४८३९.३८

688.30

CX9. 21

€38.06

€06.3

१७१७.५

3.8

3.8

संपलेली

तिमाही

३०.०६.२०२२

लेखापरिक्षित

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्न्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एत्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (http://www.hitechgroup.com)

वेबसाईटवर आणि बीएसईच्या (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.nseindia.com) वेबसाईटव

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्प प्रकाशित करण्यात आले

असून लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ६ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (सुधारित) अंतर्गत विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस

लोअर परळ (प), मुंबई-४०००१३. दुर.क्र.:९१ २२ ४००१६५००/ २४८१६५००,

संपलेली

तिमाही

38.03.2027

१५004.36

2249.67

2249.63

८३४.२७

८३१.0८

१७१७.५७

33.8

संपलेली

तिमाही

\$9.03.7077

नेखापरिक्षित

For Bodhi Tree Multimedia Limite

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L28992MH1991PLC168235

तिमाही

30.04.2028

₹30€9.86

८१६.२५

386.00

8088.30

80.980

E98.90

१७१७.५७

8.36

संपलेली

तिमाही

30.04.2028

नेखापरिक्षि**त**

396.04

Sd/ Mr. Mautik Tolia

Managing Director DIN 06586383

संपलेले

38.03.2027

46684.43

8088.48

4036.86

3939.88

3549.38

219219.41

39966.49

संपलेले

39.03.7077

लेखापरिक्षित

396.04

७९६.0

28.66

998.09

attested scanned copy of Aadhar Card) by email to info@bodhitreemultimedia.com

Folio No.

H5P0015536

Kind of Secu. Distinctive

PRATIBHA ASHWINKUMAR THANAWAL

Nos.

38398210

& Face Value

Rs. 1/-

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे संयुक्त मालक असलेले श्री. प्रकाश नानजी नंदु व श्री. चिंतन नानजी नंदु यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्ता/जागेसंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क,

सर्व्हें क्र.१००/८, शहर सर्व्हें क्र.१४९, ७/१२ उतारानुसार हिस्सा क्र.८, क्षेत्रफळ सुमारे एच.आर.पी-0-0३-0 आणि मालमत्ता पत्रकानुसार ५६०.६० चौ.मी., गाव कांदिवली (बंदर पाखाडी) तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड. सर्व्हे क्र.१००/९, शहर सर्व्हे क्र.१५०, ७/१२ उतारानुसार हिस्सा क्र.९, क्षेत्रफळ सुमारे एच.आर.पी-0-0२-0 आणि मालमत्ता पत्रकानुसार १४०.२० चौ.मी., गाव कांदिवली (बंदर पाखाडी) तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: मुंबई श्री. नेविल पी. छेड दिनांक: ०८.०८.२०२२

No. of

वकील, उच्च न्यायालय

बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठचर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय **ॲडव्होकेट नेविल छेडा.** छेडा ॲण्ड असोसिएटस्च्या मालक, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि. टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, बाभईनाका, बोरिवली (प.) मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

AASWA TRADING AND EXPORTS LIMITED

धारण करण्याचा अधिकार आहे.

दिनांक : ०८/०८/२०२२

ठिकाण : मुंबई

असल्याचा दावा करत आहेत

शासित होते.

A public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 Corporate Identification Number: L51100GJ1984PLC024704; Registered Office: 32, Milan Park society, Near Jawahar chowk, Mani Nagar, Ahmedabad – 380008, Gujarat, India, Contact Number: 91-7925462907; Email- ID: aaswaexports@yahoo.co.in; Website: http://www.aaswatrading.in/.

Open Offer for acquisition of up to 1,87,200 (One Lakh Eighty-Seven Thousand and Two Hundred) Equity Shares, representing 26.00% (Twenty Six Percent) of the Voting Share Capital of the Target Company, Aaswa Trading And Exports Limited, at an offer price of ₹30.001- (Rupees Thirty Only) per offer share to the public shareholders of the Target Company, made by the Acquirers, namely being, Mr. Abhishek Narbaria (Acquirer 1) and Mr. Umesh Kumar Sahay (Acquirer 2), (Hereinafter Collectively referred to as the Acquirers), in accordance with the

जाहिर सूचनेद्वारे दिलेली उत्तरे/दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

revisions of Regulations 3 (1) and 4, and such other applicable provisions of the Securities And Exchange Board Of India (Substantial Acquisition Of Shares And Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto, ('SEBI (SAST) Regulations') (Offer). This Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement ('Pre-Offer Advertisement') is being issued by Capital Square Advisors Private Limited ('Manager'), for and on behalf of the Acquirers and pursuant to the provisions of Regulation 18 (7) of the SEBI (SAST) Regulations, in

respect of the Offer in Financial Express (English daily) (All India Edition), Financial Express (Gujarati Daily) (Ahmedabad Edition), Jansatta (Hindi daily) (All India Edition), and Mumbai Lakshadeep (Marathi Daily) (Mumbai Edition), wherein the Detailed Public Statement dated Tuesday, June 21, 2022, which was published on Wednesday, June 22, 2022, in accordance with the provisions of Regulation 14 (3) of the SEBI (SAST) Regulations ('Newspapers') This Pre-Offer Advertisement is to be read in continuation of, and in conjunction with the:

(a) Public Announcement dated Friday, June 17, 2022 ('Public Announcement');

(b) Detailed Public Statement dated Tuesday, June 21, 2022, which was published on Wednesday, June 22, 2022, in the Newspapers ('Detailed Public Statement'):

(c) Draft Letter of Offer dated Monday, June 27, 2022 ('Draft Letter of Offer');

(d) Letter of Offer dated Tuesday, July 26, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement and Form No. SH-4 Securities Transfer Form ('Letter of Offer'); Recommendations of Committee of Independent Directors dated Thursday, August 04, 2022, which was published in the Newspapers on Friday

August 05, 2022 ('Recommendations of IDC'); and Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement dated Wednesday, August 03, 2022, which was published in the Newspapers on Thursday

August 04, 2022 ('Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement') The Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Recommendations of IDC and the Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement are hereinafter referred to as the 'Offer Documents'.

Offer Price: The Offer Price of ₹30.00/- (Rupees Thirty Only) is payable in cash. There has been no revision in the Offer Price. For further details relating to the Offer Price, please refer to Paragraph 6.1.3 beginning on page 25 of the Letter of Offer. Recommendations of the Committee of Independent Directors of the Target Company ('IDC'): The Committee of IDC Members have opined

that the Offer Price of ₹30.00/- (Rupees Thirty Only) is fair and reasonable in accordance with the provisions of SEBI (SAST) Regulations, which was approved on Thursday, August 04, 2022, which was published in the Newspapers on Friday, August 05, 2022. Revision of disclosures made by the Promoter Sellers in accordance with the provisions of Chapter V of the SEBI (SAST) Regulations

Increase In Authorized Share Capital Of The Company And Consequent Alteration In Capital Clause Of The Memorandum Of Association Of The Company. Paragraph 5.10. on page 21 of the Letter of Offer shall be substituted and read in accordance with the details encapsulated in the following table: Migration of Listing / Trading Of Equity Shares Of The Company From NSE Emerge Platform Of National Stock Exchange Of India Limited (NSE) To Main Board Of National Stock Exchange Of India Limited As Well As On Main Board Of BSE Ltd:

- 1	Sr. No.	Applicable regulation of SEBI (SAST) Regulation	Due date for compliance as mentioned in the regulation	Actual date of compliance	Delay, if any (in no of days) Col.4-Col.3	Status of compliance with SEBI (SAST) Regulation	Remarks
	1.	30(1) / 30(2)	Tuesday, April 12, 2016	Thursday, April 07, 2016	Nil	Complied	Compliance
	2.	30(1) / 30(2)	Tuesday, April 12, 2016	Date not available	_	Based on the information available on the website of BSE Limited, Promoter Sellers have complied with the provisions of SEBI (SAST) Regulations, however, no date or submission proof is available with the Target Company.	Not Applicable

As on date no action has been initiated by SEBI, however, SEBI may initiate appropriate action against the Promoter Sellers for the aforesaid violation in terms of the SEBI (SAST) Regulations and provisions of the SEBI Act.

This Offer is not a competing offer.

The dispatch of the Letter of Offer to Public Shareholders as on Identified Date being Tuesday, July 26, 2022, for the purpose of this Offer, has been completed on Tuesday, August 02, 2022, the details of which has been summarized herewith as below

Sr. No.	Particulars	Mode of Dispatch	No. of Public Shareholders
1.	Letter of Offer (Through Demat mode)	Email	5
2.	Letter of Offer (To Demat Non-Email cases and all Physical cases)	Registered/ Speed Post	367
	Total	372	

www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, Target Company at aaswaexports@yahoo.co.in, Registrar at support@purvashare.com, and Manager at www.capitalsquare.in.

Public Shareholders are required to refer to Paragraph 8 titled 'Procedure for Acceptance and Settlement of the Offer' beginning on page 29 of the Letter of Offer in relation to the procedure for tendering their Equity Shares in the Offer. nstructions for Public Shareholders

In case the Equity Shares are held in physical form

Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in this Offer through their Selling Broker by providing relevant information and documents as mentioned in Paragraph 8.9 titled 'Procedure for Equity Shares held in physical form' beginning on page 29 of the Letter In case the Equity Shares are held in Demat form

Public Shareholders holding the Equity Shares in Demat form may participate in this Offer by approaching their Selling Broker and tender their Equity

Shares in Offer as per the procedure as mentioned in Paragraph 8.10 titled 'Procedure for Equity Shares held in dematerialized form' beging on page 30 of the Letter of Offer along with other details. All the observations received from SEBI vide letter bearing reference number 'SEBI/HO/CFD/DCR-1/P/OW/2022/29994/1' dated Friday, July 22, 2022, in terms of Regulation 16 (4) of the SEBI (SAST) Regulations upon submission of the Draft Letter of Offer are duly incorporated in the Letter

There are no other material updates concerning this Offer since the date of the Public Announcement, save as otherwise disclosed in the Offe

To the best of the knowledge of the Acquirers as of the date of this Pre-Offer Advertisement, there are no statutory, regulatory, or other approvals required by the Acquirers to be implemented to complete this Offer. Please refer to Paragraph 7.6 titled "Statutory Approvals and conditions of the Offer' on page 28 of the Letter of Offer.

10. Schedule of Activities:

Schedule of Activities	Tentative Schedule	Revised Schedule
	Day and Date	Day and Date
Issue date of the Public Announcement	Friday, June 17, 2022	Friday, June 17, 2022
Publication date of the Detailed Public Statement in the Newspapers	Wednesday, June 22, 2022	Wednesday, June 22, 2022
Date of filing of the Draft Letter of Offer with SEBI	Monday, June 27, 2022	Monday, June 27, 2022
Last date for public announcement for a competing offer(s)#	Wednesday, July 13, 2022	Wednesday, July 13, 2022
Last date for receipt of comments from SEBI on the Draft Letter of Offer will be received (in the event SEBI has not sought clarification or additional information from the Manager)	Monday, July 18, 2022	Friday, July 22, 2022
Identified Date*	Friday, July 20, 2022	Tuesday, July 26, 2022
Last date for dispatch of the Letter of Offer to the Public Shareholders of the Target Company whose names appear on the register of members on the Identified Date	Wednesday, July 27, 2022	Tuesday, August 02, 2022
Last date of publication in the Newspapers of recommendations of the independent directors' committee of the Target Company for this Offer	Monday, August 01, 2022	Friday, August 05, 2022
Last date for upward revision of the Offer Price and/or the Offer Size	Tuesday, August 02, 2022	Monday, August 08, 2022
Last date of publication of opening of Offer public announcement in the Newspapers	Tuesday, August 02, 2022	Monday, August 08, 2022
Date of commencement of Tendering Period	Wednesday, August 03, 2022	Wednesday, August 10, 2022
Date of closing of Tendering Period	Friday, August 19, 2022	Thursday, August 25, 2022
Last date of communicating the rejection/ acceptance and completion of payment of consideration or refund of Equity Shares to the Public Shareholders	Wednesday, September 05, 2022	Friday, September 09, 2022
Note: The above timelines are indicative (prepared on the basis of timelines	provided under the SEBI (SAST)	Regulations) and are subject to

receipt of requisite approvals from various statutory/ regulatory authorities and may have to be revised accordingly. To clarify, the actions set out above may be completed prior to their corresponding dates subject to compliance with the SEBI (SAST) Regulations

@Actual date of receiving SEBI's Observation Letter. # There has been no competing offer.

*Identified Date is only for the purpose of determining the names of the Public Shareholders to whom the Letter of Offer would be sent. All the Public Shareholders (registered or unregistered) of the Equity Shares (except the Acquirers and the parties to the Share Purchase Agreement are eligible to participate in this Offer any time before the closure of this Offer.

The copies of the inspection documents as specified under Paragraph 13 titled 'Documents for Inspection' beginning on page 41 of the Letter of Offer will be available for inspection at the registered office of the Manager, CapitalSquare Advisors Private Limited, located at 205-209, 2" Floor, AARPEE Center, MIDC Road No. 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India, or the Public Shareholders may access the inspection documents accessible on the website of the Manager at https://capitalsquare.in/atael2-oo-id and by obtaining its login credentials from the Manager, on any working day between 10:00 a.m. (Indian Standard Time) and 5:00 p.m. (Indian Standard Time) during the Tendering period i.e., commencing from Wednesday, August 10, 2022, to Thursday, August 25, 2022.

The Acquirers accept full responsibility for the information contained in this Pre-Offer Advertisement and for the fulfillment of their obligations laid down in the SEBI (SAST) Regulations, A copy of this Pre-Offer Advertisement shall also be available and accessible on the websites of the SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, and Target Company at aaswaexports@yahoo.co.in, Registrar at support@purvashare.com, and Manager at www.capitalsquare.in. The capitalized terms used in this Pre-Offer Advertisement shall have the meaning assigned to them in the Offer Documents unless otherwise

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers

CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED CAPITALSQUARE®

205-209, 2nd Floor, AARPEE Centre, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India Contact Number: +91-22-6684-9999/ 145/ 138

Email Address: tanmoy.banerjee@capitalsquare.in/ pankita.patel@capitalsquare.in;

Website: www.capitalsquare.in

website: www.capitalsquare.iii Contact Person: Mr. Tammoy Banerjee/ Ms. Pankita Patel SEBI Registration Number: INM000012219 Validity: Permanent Corporate Identification Number: U65999MH2008PTC187863

For and on behalf of the Acquirers

Sd/- Sd/-Mr. Abhishek Narbaria Mr. Umesh Kumar Sahay

296.04 998.09 अ. ३० जन. २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीला बड्डी प्लान्ट येथे आलेल्या परामुळे झालेल्या नुकसानीबाबत त्यांच्या दाव्याचे पूर्ण व अंतिम तजवीजी म्हणून विमा कंपनीकडून रक्कम रु.१९८.०५ लाख प्राप्त झाले. सदर बाब ही अप्रावर्त प्रसंग असल्याने अपवादात्मक बाब म्हणून नमुद करण्यात आले. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षादरम्यान कंपनीने नारोली येथील एक मालमत्ता विक्री केली. मालमत्तेच्या विक्रीवरील रू.७९६.०४ लाखांचे नफा हे ना-प्रवर्तव सामाजिक सुरक्षा साकेंतांक, २०२० (कोड) कर्मचारी लाभार्थ संदर्भात रोजगार व रोजगार नंतर लाभ हे सप्टेंबर, २०२० मध्ये राष्ट्रपती अनुमतीनुसार स्विकारण्यात आले भारताच्या राजपत्रात प्रकाशित कोड हे आजच्या तारखेला प्रभावात आणण्यात आले जे सुचित केलेले नाही. कंपनीकडून कोडचा प्रभाव दिला जाईल जेव्हा ते प्रभावार येईल आणि ज्यावेळी कोड अंमलबजावणी होईल त्यावेळी कालावधीकरिता कोणताही संबंधित प्रभाव नोंद केला जाईल.

संचालक मंडळाने. जे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबन आहे. ते ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे समभागांवर रु.१.०० प्रती भाग (१०% दराने) लाभांशाची शिफारस केली आहे. दिनांक १६ जुलै, २०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकाद्वारे मान्य करण्यात आले होते ते २० जुलै, २०२२ रोजी देण्यात आले

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे २०२१–२२ करिता संपूर्ण वित्तीय वर्ष संदर्भात लेखापरिक्षेत आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीत पर्यंत एकाशित वर्ष ते आकड़े यादरम्यान ताळमेळ घालणारे आकड़े आहेत

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठित करण्यात आले आहे.

Teaming together to create value

Date: Saturday, August 06, 2022 Place: Mumbai

संचालक मंडळाच्या आदेशान्वये हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता मालव दान व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०११८४३३६